



DEEP DIAMOND INDIA LIMITED

Regd. Office: 309, 3rd Floor, V Star Plaza, Plot No. 16, Chandavarkar Road, Borivali West, Mumbai, Maharashtra 400092 CIN: L24100MH1994PLC082609

Tel: [022-46065770](tel:022-46065770)

E-mail: info.deepdiamondltd@gmail.com Website: www.deepdiamondltd.co.in

Date: May 26, 2024

To,
The Manager
Bombay Stock Exchange Limited,
Address: Phiroze Jeejeebhoy Towers,
Dalal Street, Fort, Mumbai – 400001

Scrip Code: 539559

Subject: Newspaper Advertisement of Audited Financial Results for the quarter and financial year ended March 31, 2024:

Reference: Intimation pursuant to Regulations 30 and 47 read with Schedule III of SEBI (Listing Obligations and Disclosures Requirements) Regulations, 2015.

Dear Sir/Madam,

Pursuant to Regulations 30 and 47 read with Schedule III of SEBI (Listing Obligations and Disclosures Requirements) Regulations, 2015 please find enclosed a copy of the newspaper publication dated May 26, 2024, in the following newspapers with respect to Audited Financial Results for the quarter and financial year ended March 31, 2024, approved at the meeting of Board of Directors held on May 24, 2024:

1. Active Times
2. Mumbai Lakshadeep

Please take the same on record.

For **Deep Diamond India Limited**

Sonali Laddha

Wholetime Director

DIN: 09782074

Address: 309, 3rd Floor, V Star Plaza,
Plot No. 16, Chandavarkar Road, Borivali West,
Mumbai, Maharashtra 400092



ADDRESSING THE ALARMING INCREASE IN MYOPIA GLOBALLY, OJAS EYE HOSPITAL OFFERS ELITA SILK, A REVOLUTIONARY VISION CORRECTION PROCEDURE

One of the most staggering trends in the Eye Care has been the rapid rise of myopia (distance vision impairment). Today, around 30% of the global population suffers from myopia, and it is projected to affect 50% by 2050, making it an alarming issue, affecting 5 billion people!

Treatment options for myopia include spectacles, contact lenses, or refractive surgery to correct a patient's refractive error and improve distance

vision. Ojas Eye Hospital, recognized as a pioneer in advanced eye care, proudly announced the introduction of ELITA SILK, the latest in laser vision correction technology, at its flagship facility in Bandra (W), Mumbai. It is the first eye hospital in Western India to adopt this ground-breaking technology, ELITA SILK Laser Eye Surgery by number one correction at Ojas Eye Hospital, marks a significant leap in laser vision correction, offering a quick, safe,

blade-less and flap-less procedure to bid farewell to eyeglasses and contact lenses. Commenting on the introduction of ELITA SILK for the first time in Western India, Dr. Niteen Dedhia, Chief Medical Director of Ojas Eye Hospital, stated, "At Ojas Eye Hospital, we have consistently embraced cutting-edge technologies in eye care. From introducing the first blade-less LASIK treatment in 2012 to pioneering the Contoura Femtosecond laser in 2018, we are now thrilled

to bring the ELITA laser to our flagship center in Bandra. Committed to delivering the best-in-class eye care, ELITA SILK Laser eye surgery offers complete freedom from glasses with 24-hour recovery times, ensuring exceptionally smooth vision correction." Dr. Niteen Dedhia, a global expert in LASIK procedures for 38 years, had a hands-on experience with the ELITA SILK machine in USA in 2023 before its commercial launch. Since the commercial launch in December 2023, the team at Ojas Eye Hospital has successfully completed numerous SILK procedures and have seen excellent outcomes for the patients, with many patients achieving 6/5 vision, more commonly known as "Super vision". The number of people suffering from myopia is increasing at an alarming rate worldwide. Recognizing the need to address Myopia with advanced and highly precise technologies, Ojas Eye Hospital is currently the only eye hospital in Western India (Maharashtra, Gujarat, Madhya Pradesh and Goa) to offer this advanced technology at their facility in Bandra (W) along with the CONTOURA VISION technology.



Pearl Academy's Portfolio 2024 in Mumbai showcases an enthralling fusion of creativity and technology; welcomes leading luminaries Ali Fazal, Brinda Miller, and more to its Advisory Board

Mumbai : Pearl Academy, a leading creative education institution, organised Portfolio 2024, an annual event that serves as a platform for graduating students to showcase their creativity and innovation at its Mumbai campus. The event holds immense significance as it offers students an unparalleled opportunity to exhibit their talent, ideas, and projects to industry experts. This year, the

event was based on the theme of 'Tech Nomads', inspired by the fact that digital natives are like wanderers in the virtual world, seamlessly transitioning from one online space to another. The projects on display were an interesting blend of technology and creativity. The event was graced by leading visionaries of the industry, such as Sandeep Khosla, renowned fashion designer and co-owner, Abu Jani Sandeep

Khosla; Rajesh Masand, President, Clothing Manufacturers Association of India; Marc Robinson, actor and beauty pageant/fashion week director and choreographer; and actors Amol Parashar and Shreya Mehta. Additionally, critically-acclaimed actor Ali Fazal, distinguished artist Brinda Miller, renowned fashion designer James Ferreira, Baarish Vasant Date, Co-Founder of Graphics Beyond, and Prasad

Y. Ajgaonkar, CEO of Irealities Technology Pvt. Ltd., who have been recently onboarded as advisory board members at Pearl Academy's Mumbai Campus, also attended the event and encouraged the young graduates. With their wealth of experience and expertise, they are set to play a pivotal role in refining the academy's curriculum and offerings, ensuring that the learners stay abreast of industry trends and standards.

PUBLIC NOTICE
By this Notice, Public in general is informed that my clients, Mrs. Usha Yegesh Thakur & Mr. Yegesh Lekhraj Thakur are the owners of Flat No. 2B-G-02, of the Green Park Building No. 2 Co-operative Housing Society Ltd., Shant Nagar, Mira Road (East), Dist. Thane-401 07. Originally the above flat was purchased by Mr. Diwaj Singh Jangra from M/s. Agarwal Builders by and under Agreement for Sale dated 24/06/2002, registered under document No. TN2-1906-2002/97/1003/97 and that Mr. Diwaj Singh Jangra died on 17/05/2001. After the death of Mr. Diwaj Singh Jangra, Mrs. Indrajit Kaur Jangra, the wife of the deceased said flat to Mr. Didiyal NoorMohammed Charamia & Mrs. Ryzar Masoorji Virani by and under Agreement for Sale dated 28/11/2001, registered under document No. TN2-1906-2002/97/1003/97 and that Mr. Didiyal NoorMohammed Charamia & Mrs. Ryzar Masoorji Virani died the said flat to Mrs. Usha Yegesh Thakur & Mr. Yegesh Lekhraj Thakur by and under Agreement for Sale dated 21/06/2002, registered under document No. TN2-1906-2002/97/1003/97. Mrs. Usha Yegesh Thakur & Mr. Yegesh Lekhraj Thakur agreed to sell the said flat to Mr. Samir Kamalji Lalani & Mr. Rafiq Anwarji Lalani by and under Agreement for sale dated 10/05/2024. Mrs. Usha Yegesh Thakur & Mr. Yegesh Lekhraj Thakur have lost, misplaced the Registration Receipts for the Agreement for Sale dated 20/02/1997, registered under document No. TN2-1906-2002/97/1003/97 and Agreement for Sale dated 28/11/2001, registered under document No. TN2-1906-2002/97/1003/97. Mrs. Usha Yegesh Thakur & Mr. Yegesh Lekhraj Thakur are making an appeal, objections from the objectors, claimants having objection, claim on the basis of the lost Registration Receipts and the heirs of the deceased late Mr. Diwaj Singh Jangra for the sale of the said flat to Mr. Samir Kamalji Lalani & Mr. Rafiq Anwarji Lalani by and under Agreement for sale dated 10/05/2024. The objectors, claimants may contact undersigned within 15 days from the publication of this notice, failing which no objection will be considered and the transaction will be completed.

Sd/-
K. R. TIWARI (ADVOCATE)
Shop No. 14, A - 5, Sector - 7, Shantigar, Mira Road, Dist. Thane-401 007

PUBLIC NOTICE
Notice is hereby given to general public at large that LATE SHRI. RIJAHARAM TULSIDAS WADHWIA was owner of a Residential Room premises situated at: Tenement No. 563, W.S. Building No. 16, 1st Floor, Dr. C.G. Road, Chembur Colony, Mumbai-400 076. LATE SHRI. RIJAHARAM TULSIDAS WADHWIA had executed, signed, his last Will dated 28.06.1995 wherein he had devised & bequeathed the said Tenement/Room premises to his son, MR. JEETENDRA RIJAHARAM WADHWIA, that LATE SHRI. RIJAHARAM TULSIDAS WADHWIA had expired at Mumbai on 21.01.2002 and his wife LATE SMT. SUSHILA RIJAHARAM WADHWIA had expired on 26.08.2002 leaving behind them their son MR. JEETENDRA RIJAHARAM WADHWIA and accordingly being the legal heir the said MR. JEETENDRA RIJAHARAM WADHWIA had sold, transferred, assigned the said tenement to MR. KAMLESH BASTIMALJI INKIN vide Sale Deed dated 09.09.2019, registered, and now the said MR. KAMLESH BASTIMALJI INKIN has agreed to sell the said Tenement to my client MISS. SAVITA ASHOK RAJAPAL.

Any persons, relatives, legal heirs, public in general etc. having any right, title, interest, share, claim, benefit upon the said Tenement by way of inheritance, legacy, bequest, transfer, mortgage, sale, lien, charge, trust, maintenance or otherwise howsoever required to make the same known to the undersigned by Registered Post with acknowledgement due along with documentary proof within 15 days from the date of publication of this notice, otherwise claim if any received thereafter will be considered as void for all intended purposes and their my client MISS. SAVITA ASHOK RAJAPAL will proceed for purchase of the said Room premises from the said SELLER MR. KAMLESH BASTIMALJI INKIN and accordingly will get registered the Sale Deed of the said Room in name of my client MISS. SAVITA ASHOK RAJAPAL.

VUU M. KHITHANI,
ADVOCATE HIGH COURT
Place: Mumbai.
Dated: 26/05/2024.
Chembur Camp, Mumbai-400 074.

PUBLIC NOTICE
Public Notice is hereby given to the Public at large that Mrs. Manjula Shashikant Madhani died intestate on 07/03/2015 and thereafter Mr. Shashikant Fulchand Madhani also died intestate on 21/12/2021, left behind them their three legal heirs viz. Mr. Vipul Shashikant Madhani (Son), Mr. Ajay Shashikant Madhani (Son) & Mr. Hemanshu Shashikant Madhani (Son). That the deceased Mrs. Manjula Shashikant Madhani & Mr. Shashikant Fulchand Madhani, were the joint member of Rajashree Shopping Centre Co-op. Hsg. Soc. Ltd., and also jointly holding a residential premises in the said Society, which is more particularly described in the Schedule hereunder written (the "said Property"). That after the death of Mrs. Manjula Shashikant Madhani & Mr. Shashikant Fulchand Madhani, their legal heirs Mr. Ajay Shashikant Madhani & Mr. Hemanshu Shashikant Madhani have released their undivided share in the said Property, in favour of Mr. Vipul Shashikant Madhani, by way of a registered Release Deed dated 30/06/2022, registered at the office of Sub Registrar of Assurances Thane on 30/06/2022 having registration no. TN11-010721-2022.

That on behalf of the legal heirs of Mrs. Manjula Shashikant Madhani & Mr. Shashikant Fulchand Madhani, I am investigating the title of the said Property. Any person having any right, title, interest, claim or demand of any nature whatsoever in respect of the said Property, is hereby required to make the same known in writing along with the documentary proof thereof, to the undersigned at the address given below, within 15 (fifteen) days from the date of publication hereof, failing which the entitlement of the aforesaid legal heirs in the said Property shall be considered as valid, clear, and marketable, and thereafter no further claim(s) shall be accepted and such claim(s), if any, shall be considered as waived or abandoned and thereafter, the Rajashree Shopping Centre Co-op. Hsg. Soc. Ltd. shall be free to deal with the shares and interest of the deceased member in the said Property as per the Release Deed dated 30/06/2022.

SCHEDULE ABOVE REFERRED TO
Flat No.307, Wing B-2, addressing 435 Sq. feet Built-up area, out of which, the RELEASERS are releasing their entire undivided share in the said Flat located on the 3rd Floor in the building known as Rajashree Shopping Centre Co-operative Housing Society Limited, Mira Road (East) Thane, situated on the pieces of parcels of land and or Ground bearing Old Survey No.511-A, New Survey No.137 Hissa No.1-part, situated, lying and being at Village Bhaiyander, Taluka Thane, District Thane in the Registration Sub-District Thane and within the limits of Mira Bhaiyander Municipal Corporation and in the registration district and sub-district of Thane.

For: Lahoti Prashant & Associates
Date: 26th May 2024 Sd/-
Place: Thane (Adv. Prashant Lahoti)
Add.: C/302, Marigold No.4 C&D CHS Ltd., Beverly Park, Mira Road (East), Thane - 401107.

NTPC Group-Generation up by 6%, PAT up by 25%

Mumbai : The Country's largest power generator NTPC Ltd., with an installed group capacity of 76,015 MW, has declared the financial results for FY24. NTPC Group recorded the highest-ever annual generation of 422 Billion Units in FY24 as compared to 399 Billion Units in FY23, an increase of -6%. NTPC's standalone gross generation in FY24 was 362 Billion Units as compared to 344 Billion Units in the previous year, registering an increase of -5%. NTPC Coal stations achieved a Plant Load Factor of 77.25% as against the National Average of 69.49%

during FY24. On standalone basis, the Total Income of NTPC for FY24 was 1,65,707 crore as against the previous year's Total Income of 1,67,724 crore. Profit After Tax for FY24 was 18,079 crore as against 17,197 crore in FY23, registering an increase of -5%. On a consolidated basis, the Total Income of the group for FY24 was 1,81,166 crore as against the previous year's Total Income of 1,77,977 crore, registering an increase of -2%. Profit After Tax of the group for FY24 was 21,332 crore as against the corresponding previous year PAT of 17,121 crore, registering an increase of 24.60%.

Uravi T & Wedge Lamps Announces Growth Revenue Up by 50%, EBITDA Soars 196% in Q4 FY24

Mumbai : Uravi T & Wedge Lamps Limited (NSE Code: URUVI, BSE Code: 543930), one of the leading manufacturer and supplier of incandescent and wedge-based automotive lamps, has announced its Audited Financial result for Q4 FY24 and FY24.

Key Financial Highlights Q4 FY24
Total Income of 11.34 Cr, YoY growth of 50.10%
EBITDA of 1.93 Cr, YoY growth of 195.65%
EBITDA Margin of 17.01%, YoY growth of 837 Bps
PAT of 0.55 Cr, YoY change Loss to profit
PAT(%) of 4.88%, YoY change Loss to profit
EPS of 0.5, YoY change Loss to profit

FY24
Total Income of 42.68 Cr, YoY growth of 23.29%
EBITDA of 7.11 Cr, YoY growth of 28.65%
EBITDA Margin of 16.65%, YoY growth of 69 Bps
PAT of 2.13 Cr, YoY growth of 145.83%
PAT(%) of 5.00%, YoY growth of 249 Bps
EPS of 1.94, YoY growth of 145.57%

Commenting on the performance, Mr. Niraj Gada, Managing Director and CEO said, "We are extremely happy to report a 150% growth in FY24. We are confident that the growth momentum will continue in the future with our strategies to expand our product portfolio to include two-wheeler electric vehicles (2W EVs) and by exploring international collaborations in LED manufacturing. Our focus on innovation and high-quality deliverables in both domestic and international markets will propel us to new milestones. Incorporated in 2004, Uravi T & Wedge Lamps Limited is the leading manufacturer and supplier of incandescent and wedge-based automotive lamps. They take pride in being the largest manufacturers of automotive lamps for instrument clusters in India, as well as the second - largest in the automotive signalling and parking lamps segment for OEMs.

DEEP DIAMOND INDIA LIMITED
Registered Office: 309, 3rd Floor, V Star Plaza, Plot No. 16, Chandavarkar Road, Borivali West, Mumbai-400092, Maharashtra, India
CIN: L24100MH1994PLC082609
Email: info.deepdiamondindia@gmail.com Web: www.deepdiamondindia.co.in
Statement of Audited Consolidated Financial Results for the quarter and Financial Year ended March 31, 2024 (See Regulation 47 (1) (b) of the SEBI (LODR) Regulations, 2015)

Sl. No.	Particulars	Year to date (except earnings per share)			
		Quarter ended in the previous year	3 months ended in the previous year	3 months ended in the previous year	Year ended in the previous year
1	Total Income from Operations	223.94	364.72	204.62	791.99
2	Net Profit/(Loss) for the period (before Tax, Exceptional and/or extraordinary items)	(0.84)	57.49	1.89	173.32
3	Net Profit/(Loss) for the period before tax (after Exceptional and/or extraordinary items)	(2.64)	55.69	1.89	173.32
4	Net Profit/(Loss) for the period after tax (after Exceptional and/or extraordinary items)	(12.60)	39.89	(1.97)	125.62
5	Share of Profit from Associate Company	-	-	-	-
6	Total Comprehensive Income for the period (Comprising Profit/(Loss) for the period (after tax) and Other Comprehensive Income)	14.06	66.55	(1.99)	125.60
7	Equity Share Capital	480.50	480.50	480.50	480.50
8	Reserves (excluding Reserve Retention) as shown in the Audited Balance Sheet of the previous year	1540.03	1540.03	992.31	992.31
9	Earnings Per Share (of Rs. 1/- each) (for continuing and discontinued operations)-	(0.26)	0.14	(0.04)	3.36
	Basic:	(0.26)	0.14	(0.04)	
	Diluted:	(0.26)	0.14	(0.04)	

Notes:
Additional information on standalone financial results is as follows:
Quarter ended in the previous year | Year to date (except earnings per share) | Corresponding 3 months ended in the previous year | Previous Year ended

Sl. No.	Particulars	March 31, 2024 (Audited)	March 31, 2024 (Audited)	March 31, 2023 (Audited)	March 31, 2023 (Audited)
1	Turnover	21.94	364.72	204.62	791.99
2	Profit before Tax	(0.65)	57.68	1.89	173.32
3	Profit after Tax	(10.61)	41.88	(1.98)	125.62

1. The above financial results and segment wise results were reviewed by the Audit Committee and were thereafter approved by the Board of Directors of the Company at its meeting held on May 24, 2024.
2. Figures for the previous financial period have been re-arranged and re-grouped wherever necessary.
3. The above is an extract of the detailed format of quarterly and financial year ended financial results filed with the Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the Quarterly/Annual Financial Results is available on the websites of the Stock Exchange i.e., www.bseindia.com

For Deep Diamond India Limited Sd/-
Sonal Laddha Wholesale Director DIN-09726704
Address: 309, 3rd Floor, V Star Plaza, Plot No. 16, Chandavarkar Road, Borivali West, Mumbai-400092, Maharashtra, India
Place: Mumbai Date: 26.05.2024

PUBLIC NOTICE
NOTICE IS HEREBY GIVEN TO THE PUBLIC AT LARGE THAT RAVIKUMAR NARENDRABAHADUR PANDEY has been appointed as my client and as my client are owner of the Room No. D-6-Plot No. 265, LUDHIA CHS LTD, RSC SO, GORAI 2, BORIVALI WEST, MUMBAI 400092.

The ORIGINAL MIHADA has issued ORIGINAL MIHADA NARENDRABAHADUR PANDEY LETTER IN THE NAME OF RAVIKUMAR NARENDRABAHADUR PANDEY LETTER NO.11/51 DATED 06/11/2020.

The Original MIHADA TRANSFER LETTER was Lost/Misplace by HERO HOUSING FINANCE PVT.LTD. BORIVALI. FOR WHICH WE LODGE LOST REPORT NO. 55497-2024 at Borivali Police Station Dtd 22/05/2024 Under signed within 7 days from the date of Publication of this Notice Failing which the claim(s) if any of such person(s) will be considered to have been Waived and/or abandoned and no binding on my Client.

ADV. ANANI R. NAIK (ADVOCATE HIGH COURT)
21/Plot No. 187, Gora-2, Borivali West, Mumbai-91

PUBLIC NOTICE
Notice is hereby given to the public that the flat described in the schedule hereunder written is being transferred in name of '1) Mr. Vikas Kumar Sanatkar Singhania, legal heir of Mr. Sanatkar Chiranjay Singhania & PERSONS having any claim in respect thereof by way of sale, exchange, gift, mortgage, charge, trust, inheritance, possession, lease, ten or otherwise howsoever are requested to inform the same in writing to Looha Excelus having their office at: 101, Spicco Mills Compound, N. E. Joshi Marg, Mahalaxmi, Mumbai-400011, within 30 days from the date hereof failing which, the claim or claims if any, of such person or persons will be considered to have been waived and/or abandoned and the transfer shall be completed. SCHEDULE ABOVE REFERRED TO Flat No. - 2003 measuring 100.52 square metres, equivalent to 1,082 square feet as per the Agreement of Sale dated 26th August, 2022

Adv. Pooja Agrawal
Place: Mumbai Date: 26-05-2024

